

अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि, अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या श्री.जी.यु.पात्रे, यंत्रमाग देशक, गट-क, वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबतचा निर्णय रद्द करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक - सपववि-३७०१२/१३/२०२२-DESKTEX-२  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- ०१ ऑक्टोबर, २०२४.

- वाचा :- १) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र बीसीसी-२०१८/प्र.क्र.३०८/१६-ब दि.२१.१२.२०१९  
२) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र बीसीसी-२०२०/प्र.क्र.१८७अ/१६-ब दि.३०.०६.२०२०  
३) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र बीसीसी-२०१८/प्र.क्र.३०८/१६-ब दि.२७.११.२०२०  
४) शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.संकिर्ण २०१९/प्र.क्र०६/टेक्स-२  
दि.१७.११.२०२२  
५) मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपूर यांचे रिट याचिका क्र.२६२३/२००४ मधील  
दि.२९.०७.२००४ चे आदेश

#### प्रस्तावना :-

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक १ येथील दिनांक २१.१२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि, जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अथवा सादर करू न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणे, तसेच उक्त अनुसूचित जमातीच्या पदावर नियुक्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांची रिक्त होणारी पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविणे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार, अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि, जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या श्री.जी.यु.पात्रे, यंत्रमाग देशक, गट-क, वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांच्या सेवा संदर्भ क्रमांक ४ येथील दिनांक १७.११.२०२२ च्या शासन निर्णयान्वये अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्या आहेत.

२. मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.९०३/२०२० व इतर संलग्न याचिका यामध्ये मा.न्यायालयाने दि.४.५.२०२१ रोजी पुढीलप्रमाण आदेश पारित केलेले आहेत.

"Once the judgment of this Court inter parties has become final and there is no element of fraud at the time of delivering the judgment by this Court, the said judgment would bind the parties and operate as a res judicata. The subsequent judgment of the Apex Court laying down the proposition of law different than the one on the basis of which the judgments are delivered by this Court and have attained finality cannot be reopened. Quietness will have to be given to the litigation. The protection granted by this Court to the employment of the petitioners in the writ petitions filed by them earlier bind the parties and shall continue.

In the light of the above, the Government Resolution dated 21" December, 2019 shall be read in a manner not to include the employees whose tribe claims are invalidated, but are granted protection in employment under the judgments /orders of this Court and the said judgments /orders have attained finality.

In view of the aforesaid, the impugned communications placing the petitioners on supernumerary posts are quashed and set aside.

मा.उच्च न्यायालयाच्या उक्त आदेशाविरुद्ध राज्य शासनाने मा.सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्र.२५३०/२०२२ दाखल केलेली असून सदर याचिका अद्याप न्यायप्रविष्ट आहे.

वरील अनुषंगाने श्री. जी.यु.पात्रे, यंत्रमाग देशक, यांच्या रिट याचिका क्र. २६२३ / २००४ मध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी दि.२९.०७.२००४ रोजी दिलेला आदेश व त्याअनुषंगाने दाखल केलेली अवमान याचिका क्र.३४८/२०२२ विचारात घेऊन संदर्भ क्रमांक ४ येथील शासन निर्णय रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :-

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.९०३/२०२० व इतर संलग्न याचिका यामध्ये दिनांक ०४.०५.२०२१ रोजी दिलेल्या आदेशाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र. २५३०/२०२२ दाखल केली असून, सदर विशेष अनुज्ञा याचिका सद्यःस्थितीत न्यायप्रविष्ट आहे. श्री. जी.यु.पात्रे, यंत्रमाग देशक, यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्र. २६२३ / २००४ मध्ये मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी दि.२९.०७.२००४ रोजी दिलेला आदेश व त्याअनुषंगाने दाखल केलेली अवमान याचिका क्र.३४८/२०२२ विचारात घेऊन, मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्र.२५३०/२०२२ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून श्री.जी.यु.पात्रे, यंत्रमाग देशक यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबतचा संदर्भाधीन क्रमांक ४ येथील शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे.

२. हा शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २९.०७.२०२४ च्या टिप्पणी अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक सांकेतांक क्र. २०२४१००११५४८५६९८०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्रीकृष्ण पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. सचिव (वस्त्रोद्योग) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
३. आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर.
४. प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग (मुंबई/छ.संभाजीनगर/सोलापूर/नागपूर)
५. महालेखापाल, महाराष्ट्र - १/२, मुंबई/नागपूर (लेखापरीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता)
६. सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
७. संबंधित अधिकारी, द्वारा आयुक्त (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर
८. निवड नस्ती (कार्यासन-टेक्स-२).